

## Textkritische Bemerkungen zum Kauṭīlya Arthaśāstra.

Von

**Julius Jolly.**

Da das Verständnis des Kauṭīlya Arthaśāstra in hohem Grade durch die Fehlerhaftigkeit, z. T. auch Unvollständigkeit der an und für sich sehr verdienstlichen, aber nur auf einer einzigen Handschrift beruhenden Textausgabe von Shama Sastri beeinträchtigt wird, so sollen im Nachstehenden die wichtigeren Varianten zusammengestellt werden, die in den Hss., besonders in der Münchener Hs. 335, und in den zahlreichen Zitaten der verschiedenen aus dem K. A. schöpfenden Autoren enthalten sind. Besonders beachtenswerte oder unbedingt dem gedruckten Text überlegene Lesarten sind durch einen Stern (\*) hervorgehoben. 10

### A b k ü r z u n g e n :

- A = The Arthasastra of Kauṭīlya ed. by R. Shama Sastri. Mysore 1909.  
B = Nr. 335 der Münchener Sanskrit-Handschriften, vgl. darüber meinen Katalog (1912), sowie So und Vallauri. 15  
Bh = Bhaṭṭasvāmin, Kommentar zu K. A. II. 7—36, nach den Anführungen bei So und Shama Sastri.  
C = Nr. 334 der Münchener Sanskrit-Handschriften, vgl. So und Vallauri.  
Go = Govindarāja, Kommentar zu Manu VII, nach der Ausgabe von Mandlik, Bombay 1886. 20  
K = Kāmandakīya Nītisāra, in Trivandrum Sanskrit Series, Trivandrum 1912. Viele der Parallelstellen in K, adh. I sind zitiert bei Vallauri.  
K. A. = Kauṭīlya Arthaśāstra. 25  
Kṣ. = Kṣīrasvāmin, Kommentar zu Amarakoṣa, nach den Anführungen bei Aufrecht ZDMG. 28, 104 f.  
Ku = Kullūka, Kommentar zu Manu VII, nach Mandlik.  
Me = Medhātithi, Kommentar zu Manu VII, nach Mandlik.  
P. T. = Pañcatantra. 30

S = Somadeva, Nītivākyāmṛta, nach den Anführungen ZDMG. 69, 369—378 und bei Vallauri.

Ś = Śaṅkarāya, Kommentar zu Nītisāra, gedruckt in K. Zitate aus dem K. A. finden sich in K auf Seite 5. 6. 25. 26. 31. 5 53. 54. 56. 65. 77. 82. 86. 115. 120. 140. 147. 151. 154. 157. 158. 160. 162. 163. 170. 173. 176. 184. 185. 194. 207. 214. 226. 227. 236. 248. 266. 267. 269. 270. 281. 298. 302. 304. 306.

So = Sorabji, Some Notes on the Adhyaksha-Pracāra. Allahabad 1914. (Würzb. Diss.)

<sup>10</sup> T = Tantrākhyāyika, nach den Anführungen bei Hertel WZKM. XXIV, 417 f.

U = Upādhyāyanirapeksānusāriṇī Tīkā in R. Mitras Ausgabe des Nītisāra (Calc. 1861). Die Zitate aus dem K. A. in U sind gesammelt von Hillebrandt, Üb. d. Kauṭ. 5—7.

<sup>15</sup> Vallauri = M. Vallauri, Il I Adhikarana dell' Arthaçāstra di Kauṭilya. Rivista degli studi Or. VI, 1317—82 (1915).

Nächst der Hs. 335 ist K als direkte Bearbeitung des K. A. besonders ergiebig an Textverbesserungen, noch mehr vielleicht die erklärenden Zitate aus dem K. A. in den Kommentaren zu K, be-  
20 sonders in dem Kommentar des Śaṅkarāya. Auch S liest sich oft ganz wie eine freie Bearbeitung des K. A. Interessant sind auch die meist kürzeren Zitate im Pañcatantra-Tantrākhyāyika, z. T. durch sehr großen Umfang ausgezeichnet die Zitate in den älteren Kommentaren zu Manu. Wenig Ausbeute an beachtenswerten  
25 Varianten liefern die bisher bekannten gelegentlichen Anführungen in den sonstigen Kommentaren etc. und in den Dramen<sup>1)</sup>, doch können ja auch Bestätigungen der überlieferten Lesart von Wert sein.

#### A dhikarāna I.

S. 1, Z. 1. कौटलीयं B f. कौटिलीयं, ebenso stets कौटल्यः f.  
<sup>30</sup> कौटिल्यः. Vgl. über diese Namensform Jacobi SBAW. 1911, 842; Winteritz DLZ. 1914, 2430. — 6. \*प्रस्तावितानि B f. प्रस्ता-  
पितानि. व und प wechseln häufig in den Hss. des K. A. प्राय-  
स्तानि C f. प्रायशस्तानि. — 14. \*प्रथममधिकरणम् B f. प्रथमाधिं.

1) Bez. des MR (vgl. GN. 1916, 353) weist mich Hillebrandt auch auf MR 196 Nr. 167 hin, wo eine Umschreibung von K. A. 10, 4 vorliegt: निया हि द्रव्यं विनयति नाद्रव्यम् ।, sowie auf MR 112, 8 ff., wo das अमात्य-  
सनं गरीय इति usw. K. A. 320, 3 näher erläutert wird. Doch handelt es sich hier nicht um wörtliche Zitate.

Vgl. u. द्वितीयम्, तृतीयम् usw. — 16. \*संनिधातृनिचयकर्म । B f. सन्निधातृचेयकर्म ।. °चेयकर्म auch 57, 8; 59, 12. Vgl. aber 17, 7 निचयकर्मसु; 59, 8 निचयाननुतिष्ठेत.

2, 1. \*अक्षपट्टे zu lesen, wie 65, 10; 62, 9. 10. B hat अक्ष-पाले. — 5. \*पर्णाध्यक्षः । कुष्ठाध्यक्षः । आयुधा° auch B, s. Druckfehlerverzeichnis in A. — 8. गवाध्यक्षः B f. गोध्यक्षः, doch in II, 29 hat auch B गोध्यक्षः. — 18. \*धर्म° B f. धर्म° (Druckfehler).

3, 15. \*०चिन्ता ॥ B. Das Kompositum ist hier zu Ende, vgl. 276, 14. — 16. \*०हेतवः प्रकृतीनाम् । सामवाचिक° B. Vgl. den Inhalt von VII, 5.

5, 1. \*०फल्जु° B f. °गुल्फ° (Druckfehler). — 2. \*०संहतव्यूह-व्यूहनम् । B f. °संहतव्यूहनम् । Vgl. 375, 17. — 3. \*दशमधिकरणम् ॥ B C. — 4. \*सङ्घवृत्त° B C f. संवृत्त° (Druckfehler). — 15—6, 1. \*॥ शास्त्रसमुद्देशः पञ्च° B. In A ist शास्त्रसमुद्देशः falsch zum Vorausgehenden gezogen.

6, 8. आन्वीक्षिकी BK f. आन्वीक्षकी. — 14. \*प्रतिबद्धा B f. प्रतिबन्धा.

7, 10. \*शिक्षा BKS f. शीक्षा. — 17. \*वाणिज्या B f. वणिज्या.

8, 6. °रखे वासो B f. °रखवासो. — Es ist \*शौचम् । सर्वेषामहिंसा zu lesen und das in A eingeklammerte zweite शौचम् in Z. 7 nicht zu beanstanden, da mit सर्वेषाम् ein neuer Satz über die allen आश्रम gemeinsamen Pflichten beginnt, vgl. K 2, 32 अहिंसा . . . सामान्यो धर्म उच्यते ॥ und Viṣṇusmṛti 2, 16 अहिंसा . . . धर्मः सामान्य उच्यते ॥. — 16. \*वाणिज्या BS f. वणिज्या.

9, 3. वर्धितस्य तीर्थप्रतिपादनी T, वर्धिततीर्थब्यथप्रतिपत्तिः U 25 f. वृद्धस्य तीर्थेषु प्रतिपादनी.

10, 5. °तत्त्वाभिनिवेशविद्या इति बुद्धिगुणाः । S f. °तत्त्वाभिनिविष्ट° . . . नेतरम् ।. — 11. 12. \*दारकर्म चास्य B. — 19. 20. योगादात्रविद्यासामर्थम् ॥ B f. योगादात्रवत्तेति विद्यासामर्थम् ॥.

12, 11. खप्तं लौत्य° B f. खप्तलौत्य°. — 15. 16. \*०कामानामा- 30 त्वानम् B.S.

14, 8. सर्वमपगृह्य B. — 11. \*०कर्मा कर्मसु B f. ०कर्माकर्मसु.

15, 7. चाप्तः परिरक्षेत् B. — 15. घोगपदान्तु B f. अयो-  
गपदान्तु.

16, 2. \*शास्त्रानुगत० B f. शास्त्रानुगम०. — 7. \*शोधयेत् । S  
5 f. शौचयेत् ।. — 9. अपत्रिपेत् । B f. अवत्रिपेत् ।. स fehlt S. —  
10. कुलीनम् S f. तत्कुलीनम्. — 11. \*०मौपपादिकं B, ०मौपायिकं  
S f. ०मौपवादिकं. — 14. ०सत्प्रग्रहणापचिप्त० B, ०सत्प्रग्रहणीपचिप्त०  
S f. ०सत्प्रग्रहणावचिप्त०. सत्रिभिः पूर्वमैकीकम् S. — 15. राजविना-  
शाय B S f. ०विनाशनाय. — 19. \*ते भविष्यतीति S f. भविष्यतीति.  
10 17, 2. कापटिकश्वाच् S f. कापटिकच्छाच्. — 4. \*सहस्रैं S f.  
साधेन. \*प्रतिपादयामः S f. प्रतिपादयिष्यामः. Vgl. 16, 11.

18, 7—19, 12. Die Anführungen dieser Stelle mit interessanten Varianten bei MeKu sind gedruckt bei Vallauri. Ähnlich Go zu M. 7, 154: कार्पटिकोदास्तिवृहपतिवैदेहकतापसवज्ञनामकम् . . . ।  
15 तत्र परमर्मविहृष्टच्छाचः कार्पटिकव्यज्ञनसं वृत्यर्थिनं मत्वा अर्थमाना-  
भां स्त्रीश्वर्य अन्यत्पूर्ववत् \*रहसि राजा ब्रूयात्तं च (? त्वं च यस्य  
दुर्वृत्तं?) पश्चसि तत्तदानीमेवमपि वक्तव्यमिति। प्रब्रज्यारूढपतित \*उदा-  
स्थितव्यज्ञनसं प्रज्ञाशौचयुक्तं वृत्यर्थिनं ज्ञात्वा \*रहसि राजा तं ब्रूयात्।  
त्वं च \*सर्वात्मोत्पादनयोग्यायां भुवनेवासिकर्म कुरु ततश्च भूमेरात्म-  
20 नो इवेषां च तत्प्रयुक्तानां प्रव्रजितानामस्तदर्थं यथेष्टमाहाराच्छाद-  
नादि \*देहीति ब्रूयात्। कर्षकः क्षीणवृत्तिः प्रज्ञाशौचीपेतो गृहपति-  
व्यज्ञनसं पूर्ववदुक्ता यथोक्तायां भूमौ छापि कारयेत्। शिष्टं पूर्ववत्।  
. . . वाणिजकः क्षीणवृत्तिः शौचप्रज्ञान्वितो वैदेहकव्यज्ञनसं पूर्ववदुक्ता  
उक्तरूपायां भूमौ वणिकर्म कारयेत्। मुण्डो जटिलो वा वृत्तिका-  
25 मस्तापसवज्ञनः पूर्ववद्राजाज्ञया नगरसमीपे अतिबड्जमुण्डजटिलान्त-  
रकपटश्चार्गलोप्तेऽस्त्रापस्यं कुर्यात्। मासद्विमासान्तरितं प्रकाशमिङ्ग-  
दबद्रादिमुष्ठिमञ्चीयेत्। रहसि तु यथेष्टमाहारं \*राजार्पितं भुज्जीत।  
लोके \*चास्तातीतानागतज्ञं (०ज्ञत्वं?) तदन्तेवासिनः स्वापयेयुः। तथायं  
लीकानां \*लाभपूजाचौरोपद्रवादि व्यादिशेत्। तद्राजप्रयुक्तास्त्वद्व-

चारिणः \*सत्त्वाभिधायित्वजननार्थं \*संपादयेयुः । एवं च \*सकलजनोप-  
संज्ञाताश्वासनया सर्वं एव कार्यकार्यं संसिद्धिविजिज्ञासवस्तुमागत्य  
\*पृच्छन्ति । — 18, 15. \*वेषण B, \*वृत्तेन Me f. दीषण । — 19, 12.  
\*संपादयेयुः । B Go Me f. संवादयेयुः ।

20, 3. \*०धर्मे B Me f. ०धर्म०. निमित्तज्ञानं चाधीयानाः Me. — 5  
4. \*१ संसर्गविद्या वा । B. — 12. ०न्तर्वेशिक० Me f. ०न्तर्वेशिक०. Vgl.  
die Varianten zu den 18 *tirtha* bei Hillebrandt ZDMG. 70, 46. —  
12. 13. ०कार्तन्तिक० B f. कार्मन्तिक०.

21, 2. \*०जडान्ध० B f. ०जलान्ध०. — 8. \*गीतपाद्यवाद० B f.  
०गीतवाद०. — 19. \*०वद्वकाः । B f. ०षण्डकाः ।. 10

22, 3—6. Vgl. die südindische Glosse p. 310 meiner Manu-  
Ausgabe zu M. 7, 154: चने \*वनचराः कार्या यामे ग्रामणिकाद्यः ।  
\*परप्रवृत्तिज्ञानार्थं शोभ्राश्वारपरंपराः ॥ परस्य \*चैते बोद्धव्याख्यादृशै-  
रेव तादृशाः । चारसंचारिणः संख्या \*गूढाश्वं गूढसञ्ज्ञाताः ॥ \*वनचराः  
und \*चैते f. वनचरैः und चैके auch B. — 8. परोपसर्प० B. — 15  
12. Das गूढपुरुषप्रणिधिः ist hier zu streichen, es gehört nach B  
zur Unterschrift 22, 9. 10.

23, 3. \*योगक्षेमवहाश्च auch B. — 8. \*किंवदन्तीं B f. किंवदन्तीं  
(Druckfehler). — 14. \*अतुष्टान् B f. अतुष्टात्.

24, 7. \*पक्षरक्षणं B f. ०पक्षरणं (Druckfehler). — 14. कुल्लैरन्त- 20  
हिंतः B, सकुल्लैर० Me, तुल्यमानान्विराकृतः K f. तुल्यैरन्तहिंतः A T. —  
14. 15. \*कारादिव्यक्तः B f. काराभिं० परोक्त० B f. परोक्ष०, vgl.  
परोक्तदण्ड 149, 19. \*सर्वस्वमाहारितो B Me f. सर्वसमा०. —  
18. 19. \*सर्वाधिकरणस्यः साहसोपचितार्थः B f. सर्वां०, सहसी०.  
Das Komma ist falsch, da das सर्वां० eine Ergänzung braucht. 25  
साहस scheint auf Erpressungen zu gehen, सहसा auf rasch an-  
gehäufte Schätze. Me liest सर्वाधिकारस्यः सहसोपपादितार्थः. \*तत्कु-  
लीनोपाशंसुः BT f. तत्कुलीनो वाशंसुः.

25, 4. होमेनासंतुष्ट Me f. भोगेना०. — 25, 6—18 wird von  
Ś zu K 18, 39 ohne Quellenangabe zitiert mit folgenden Varianten: 30  
7. तत्तत् f. तत्सर्वे. 8. प्रतिहन्तु० f. प्रतिहस्ति०. 10. \*भीतः f. लीनः.

- तत्र पुरा क्रोधविषम् । 15. \*तत्र गम्यताम् f. स सेव्यताम्. Vgl. 25, 12, 18. Das viermalige उपजापयेत् in 9. 12. 15. 19 fehlt in §.
- 26, 8. \*०रम्भांश्चिन्तयेत् । B. — 18. प्रमोद० B f. प्रमाद०.
- 27, 1. वा मत्तो वा भिनन्ति मन्त्रम् । S f. इवमतो . . . भि-  
5 नन्ति ।. — 10. 11. \*निश्चयः, \*निश्चितस्य बलाधानं S, निश्चयो वा अवधानम् U f. निश्चयबलाधानम्. — 13. \*न कंचिद् BK 12, 31 f. न किंचिद्. — 15. \*पाराश्राः । B f. पाराशरः ।. — 17. \*। ते यथा B f. ते । यथा.
- 28, 4. \*मन्त्रवृद्धिं B f. मन्त्रबुद्धिं. — 5. 6. एतत्रिभिश्चतुर्भिर्वा-  
10 मन्त्रयेत् । § f. मन्त्रिभिर्वा . . . मन्त्रयेत् ।. — 19. \*हेतुभिश्चैकैकं मतं प्रविशेद्विदान् । U f. हेतु० . . . विद्वात् ।.
- 29, 1. \*न तैः सह मन्त्रयेत् येषां पक्षेष्वपकुर्यात् । S f. न . . . अपकुर्यात् ।. तेषां च रक्षेष्वेषामपकुर्यात् । B f. तेषां . . . अप-  
कुर्यात् ।. — 10. \*मन्त्रिपरिषद् B f. मन्त्र०.
- 15 30, 5. शासनहारकः । §. — 7. स वक्ष्यत्वेवं U f. परस्स वक्ष-  
त्वेवं. वक्ष्यत्वेवं auch B. प्रतिवाक्यमेवेति प्रतिसंधातव्यम् U f. प्रतिवा-  
क्यमेवमतिसंधाव्यम्. — 12. द्वृष्टे । abzuteilen. — 14. \*०मिष्टे० नुसरणं B f. ०मिष्टेषु स्फरणं. — 15. द्रूतमुखेन B f. द्रूतमुखा. — 16. ०द्वृते-  
ष्पि BK f. ०ङ्गृतेष्पि. Auch in den Zitaten schwankt die Lesart  
20 zwischen उद्वृतेषु und उङ्गृतेषु, vgl. über die ganze Stelle Hertel ZDMG. 70, 289—296. — 17. \*ब्राह्मणः । BS f. ब्राह्मणः ।. Vgl.  
die vorausgehenden Plurale.
- 31, 8. वा । abzuteilen. — 14. याचाकारम० B f. याचाका-  
लम०. — 19. \*बन्धुवधभयाद्विस्थष्टो B f. बन्धवधभयाद्विपि विस्थष्टो.
- 25 Vgl. निनिष्पतेत् K 13, 22 (der Bote soll heimlich entweichen).
- 32, 13. हि राजपुत्रा जनकं भक्षयन्ति । § f. हि जनकभक्ता राज-  
पुत्राः । A, हि राजपुत्रा जनकभक्ताः । Ks. — 16. \*०वरोध० B f.  
०परोध०.
- 33, 1. \*कुर्यात् । तस्माद० B. — 4. \*। तस्मात्स्व० B.
- 30 34, 2. 3. येनार्णजत्तेनोपदिश्यते तत्तदा द्रूषयति एवमसंखृत-  
बुद्धयो यद्युच्यन्ते तत्प्रथमं गृह्णन्ति । Me f. येन . . . ०भिजानाति ।.

— 14. 15. पर्णविम्बो B f. पर्णं डिम्बो. Vallauri vermutet: पो-गण्डः डिम्बो. Man könnte auch an पर्णः डिम्बो (ein Impotenter oder ein Kind) denken.

35, 1. Für यद्वेकपुत्रः vermutet Hillebrandt ZDMG. 70, 41 यद्वपुत्रः. Doch erscheint एकपुत्र im gleichen Kapitel noch zweimal (35, 4 und 34, 13) und बङ्गपुत्र einmal (34, 14). — 3. \*०कुल्ल० B f. ०तुल्ल०. — 7. ज्येष्ठभागिति B f. ज्येष्ठभागी तु. Vielleicht ist ज्येष्ठभागस्तु zu lesen, analog dem vorangehenden ऐश्वर्य. — 12. \*०वर्तेत । B f. ०वर्तेत ohne Interpunkt.

36, 1. \*कोश० B f. को० (Druckfehler). — 4. \*०सङ्घ० B. — 10 6. \*०पहरेत् B f. ०वहरेत् — 15. \*मुख्य० B f. मुक्त्य० (Druckfehler).

37, 13. \*पञ्चिमा B f. पञ्चिमाः. — 18. हिरण्यप्रथः० B f. हिरण्यप्रतिग्रह०.

38, 1. \*पञ्चसंप्रेषणेन B. — 12. \*अष्टम B. — 15. \*प्रविभज्य 15 B f. प्रतिविभज्य.

39, 5. \*वाभिजायते ॥ B f. वा विजायते ॥.

40, 12. \*कनकवारिणा B f. करकवारिणा. — 13. Für ०क्षीपि hat die Parallelstelle 424, 5 ०क्षीपे. Vallauri konjiziert ०क्षीणि. Vielleicht ist ०क्षीचे zu lesen, von अक्षीच Hyperanthera Moringa, da 20 प und व oft wechseln und andere Pflanzennamen vorausgehen. — 14. गुप्तानि सर्वाणि विषाणि न प्रसरन्ति । U f. गुप्तं . . . प्रस-हन्ते ।. — 15. \*०सर्गः B f. ०सर्ग०. Auch Charpentier (Kuhn-Festschrift, S. 283) vermutet ०सर्गः. A fügt in Klammern bei: [गर्ण-स्तर्पन्भक्तयन्ति?], doch hat auch K 7, 14 den Singular: ०सर्गान्न०, 25 v. l. ०सर्गे न.

41, 12. काशीराजम् । B f. काशि०. — 13. 14. \*जालूथम् B f. जालूधम्. \*वेणां B K Me f. वेणा०. — 16. बाह्यदासीभिरन्तः-पुरदासीनां प्रतिषेधयेत् । Me f. बाह्याभिष्व दासीभिः प्रतिषेधयेत् ।. — 17. ०संस्थाभ्याम् । B.

43, 14. पङ्क्लोपदेहता B f. पाकलोप०. Nach K 7, 24 मल-

554 Jolly, Textkritische Bemerkungen zum Kauṭilya Arthaśāstra.

पञ्चोपदिग्धता ist vielleicht zu lesen: \*पञ्चमतोपदेहता. — 17. \*बाह्य-  
विप्रेक्षणमावेगः स्वकर्मणि S f. वाक्यविप्रेक्षणमावेशः कर्मणि. K 7, 25  
hat आवेशो विग्विलोकनम् ॥.

44, 7. \*शिल्पिनः I B. Es gehört zum Vorausgehenden. —  
5 14. Vgl. K 7, 33 und 7, 30. Entweder ist mit Vallauri abzuteilen:  
नावं चास्त्राविकाधिष्ठिताम् I, das dann zum vorhergehenden Satz  
gehört; oder man verbessere: चानास्त्राविकाधिष्ठिताम् und ziehe  
dies zum Folgenden. °बञ्चमापातवेग° B f. बञ्चां वातवेग°. —  
19. \*०पराबाधभयं B f. ०पराभाधभयं.

(Fortsetzung folgt.)